




Peer Reviewed Referred and
UGC Listed Journal
(Journal No. 40776)

ISSN 2277 - 5730
AN INTERNATIONAL MULTIDISCIPLINARY
QUARTERLY RESEARCH JOURNAL

४

① २०१८-२०१९



Volume-VIII, Issue-I
January - March - 2019
Marathi Part - III

IMPACT FACTOR / INDEXING
2018 - 5.5
www.sjifactor.com

AJANTA

Ajanta Prakashan

ISSN 2277 - 5730
AN INTERNATIONAL MULTIDISCIPLINARY
QUARTERLY RESEARCH JOURNAL

AJANTA

Volume - VIII

Issue - I

Marathi Part - III

January - March - 2019

Peer Reviewed Referred
and UGC Listed Journal

Journal No. 40776



अजन्ता विद्यान प्रकाशन

IMPACT FACTOR / INDEXING

2018 - 5.5

www.sjifactor.com

❖ EDITOR ❖

Asst. Prof. Vinay Shankarrao Hatole

M.Sc (Maths), M.B.A. (Mktg.), M.B.A. (H.R.),
M.Drama (Acting), M.Drama (Prod. & Dir.), M.Ed.

❖ PUBLISHED BY ❖



Ajanta Prakashan

Aurangabad. (M.S.)

CONTENTS OF MARATHI PART - III

अ.क्र.	लेख आणि लेखकाचे नाव	पृष्ठा
१३	बी. म. पाटे याच्या कवयातील बोलीभाषा डॉ. नाहु दिगंबर वाघमारे	५३-५४
१४	परभणी चिन्हातील मराठी बोलीभाषा : एक अध्याय डॉ. भारत विठ्ठलराव शिंदे	५८-५९
१५	लोकजीवनाचे सांचल बोलीभाषेत डॉ. जानेश्वर को. गवते	६२-६३
१६	प्रदेश विशिष्ट बोलीचा वाडमयीन अविकार : 'गावठाण' डॉ. योगिता आशूतोष पाटील	६३-६४
१७	मराठी भाषीण काढवणीतून बोलाची मराठवाही बोली डॉ. माधव जाधव	७४-७५
१८	मानोण सहित्यातील बोलीभाषावर जागतिकीकरणाचा पूरिणाम प्रा. डॉ. संगिता मुंजे	७९-८०
१९	महाराष्ट्रातील बोलीभाषा संस्कृतीकू आसासा ! डॉ. राखी सिद्धाम सलगर	८३-८५
२०	लोकभाषित्याचे वातक बोलीभाषेच्या निविजाने बनाई बोलीभाषेतील लोकसाहित्य एक आकृत्यन प्रा. डॉ. भगवान जे. सावळे	८०-९१
२१	जागतिकीकरणाचा मराठी बोली भाषेवरगेल प्रभाव प्रा. डॉ. तुळशीराम उकिरडे	९२-९६
२२	ग्रामीण, दैलिक काढवणीतील बोलीभाषा प्रा. डॉ. गोपीनाथ प्रा. बोडखे	९६-१००
२३	ग्रामीण काढवणीतील कृसनोळ कायगार : अमरावतीची भाषेचा आविक्षण प्रा. डॉ. केशव आलगुले	१०१-१०८
२४	मानवातीकृत बोली अणी मराठीतीकृत संस्कृती प्रा. डॉ. राजेश थेनजकर	१०९-११५
२५	ग्रामीण भाषा संरचनेवरगेल जागतिकीकरणाचा यशव डॉ. प्रदीप ओजेकर	११६-१२१

२४. आदिवासीच्या बोली आणि सांस्कृतिक संदर्भ

श्र. डॉ. राजेश धनवकर
 कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मंगामुळे, जि. पर्याणी

आदिवासी हे या देशाचील मूळ निवासी अविशय दुर्गम व वर्षांडी व्याख्या प्रदर्शात ने गहतात. एकूण यांना लिहिले किंवा 'आदिवासी' असे म्हटले जाते. भारतात आदिवासीच्या जनवर्षांमध्ये ५०० वर्षे नवे उपकी आहेत. यांनील व्युत्तात जमातीची उपजिविका जगलावत अवरुद्धवृत्त होती परतु आज जगात कायद्या न्यायामुळे ती उपडुवावत पडल्या. असे असले की अजूनही त्याने संपूर्णत नियंत्रित आदिवासीने कवयकड्याचे क्रदृश पेतले. त्याच्या आनंदाच्या बोडाफार पसरलेला आहेच त्याचीन पूजा ते मंत्रोभावे करतात. आणि क्षणांचे निमित्तांना विवाहांड देम करणाऱ्या आदिवासीमध्ये 'वर्णपेद' मुख्यीच नाही. त्याची संस्कृती मंजुरीची तर तीरी शहरी वापक्तीपेशी नियंत्रित द्रामाणिकपणा, डमानदार, आहे त्यात मगाधान माणणाऱ्या विस्तार वृत्तां भारते करणाऱ्या, तीरी बड्डांची व लबाडी न करणाऱ्या आदिवासीजांने आपली संस्कृती अजूनही टिकवून ठेवली आहे.

महाराष्ट्रात असा या आदिवासीच्या ४५ जमाती आहेत. एकूण लोकसंख्येच्या ५५ उक्तके आदिवासी नेही महाराष्ट्रात गहतात. परतु खंडाची वाब अशी की, यांनील व्युत्तात जमातीचा अजूनही काही उत्तमी घटक आला नाही. त्यामुळेच त्याच्यात मागासलेपणाचे प्रमाण अधिक दिसते. आणि त्या जमातीचा झाही विवाहाशी बोडाफार मवऱ्या आला, त्या जमातीने शहरी भाषा व संस्कृतीचे अनुकरण केले. त्याचा परिषायम् त्याचा मूळ बोली व संस्कृतीवर आला. त्यामुळेच अलीकड्याचा काढाव शेड किंवा 'कोरक' हिंदी निश्चित प्रका बोलताना दिसू लागते.

आदिवासीचे मण-इरंब, विष्णी, चालीरिती, आचार-विचार, तुक्य, नाट्य, संगीत, गीत, वेशभूषा यांचीभाषा आदिमध्यून त्याच्या संस्कृतीचा प्रत्येक येतो असा ते संसाज या देशाच्या वेगवेगळ्या विभागात व गहता विभागला मेला तरी पण त्या प्रत्येक संमाजजगदाची भाषा एकसमान नाही. तर त्या प्रत्येकाच्या बोली वेगवेगळ्या आहेत. "सातापुह्यातील खिल्ल, कोरक, सहयाद्रीगील वारली, कातकरी आणि गढुवणारीन लेड पांडिया, कोलाम, हलवा-हलवी हया जमातीना म्हणत नव्हा प्राचीन व संग्रह भाषा आहेत. ती भाषाचे क्राकरण आहे, भरपूर अर्थवाली शब्द आहेत, बोलण्याच्या वेगवेगळ्या लकडी व त्याचा आहेत आणि गवांने महत्वाने म्हणावे हया भाषामध्ये विपूल पारपरिक लोकगाहित्यही आहे." डॉ. काशीवाल वज्राते यांना 'कोरक' योली वर्णनामुळे आणि संसाजभाषा वैज्ञानिक आव्यास असा पीलव डॉ. संशोधनासाठी विचय विवदून त्यावर बोलाच्या अगांवे विमुत असे संशोधन केले आहे.

आदिवासीच्या सर्वच भाषांना लिही नाही, असे आजपर्यंत बोलते जात होते परतु 'गोडी' संस्कृता भाषावर लिही आहे, असे महाराष्यामध्ये गोडी भाषा व माहित्याते व्याकटेत आवाम आदिवासी

साहित्यिक मोरीराम कृताली कठी भूजग मेश्राम के वा मरसकोरीने गोडी नवलवहारे खट्टे कार्तिके पन्नारामजी कृमरे, बदपुरन्दरा गोड गजपराम्परामे वंशज श्रीमत गज यादवशाह महाराज, मीहन अनकर, गांधार वसुल वृलेन्द्रगामा अदिवासारम्भा साहित्यिक, विलारवत्त व गामाजिक कार्यकर्त्तारी गोडी लिपीना गोड नाना भाऊसाव मरापे यानी 'बाला गोडी शिवाय' या शीर्षकाने लेनेम्हानी प्रमाण काढ़न गोडी रिहाई परिवर्त्य करन दिला

गोडी भाषेतील काही शब्द व वाक्य आणि त्याचा परादीत अर्थ ...

गोडी	मराठी
तेलदुक्का	पांढरे पांडुपांगामाठी वापरायले जाह
तवका	मोडी बहीण
मूच्याळ	मामरे (वर्त्तीने लहाल)
अरील	स्त्रीये दूधयुक्त म्लम
फोरकाळ	कानातील मळ
गोडी	मराठी
नावा फोरील गजेश मता	माझे नाव राजेश आहे
नवा साई-कमारी गोलांन	मी भावत-वरण खालने
नावा आच्याचा फोरील नाशुवाई मता	माड्या आईने नाव नाशुवाई आहे
डिंद नावा सेसाळ आद	ही माझी बहीण आहे
बेर भावोर तमुर आटूर	हा माझा भाऊ आहे

वरील उद्देश व वाक्यावलन आपणां 'गोडी लिंगी' व भाषेचे वेळेण्येण वटकन लक्ष्यात येते 'आज गोड याक बोलतात ती गोडी भाषा म्हणजे दविडी भाषा होय'¹ गोडी ती दविडी माध्यासवाल्यातील भाषा असल्याचे यापवत्त यितरु तेंते दृष्ट्यातोन्या आणि कडेकपारीत राहणाऱ्या गोड जमातीने माव अजूनही आपल्या भाषेला निवापाह अपले आगे 'गोडी भाषा व साहित्याचे पुरस्कर्ते व्यक्तिश आवाम हयानी गोडी ती केवळ भाषा नव्हे तर गोडवत गजयाची गजयभाषा आणि ब्राह्मणवाल्यापूर्वी गद्भाषा असून तिला लिंगी होतो.² भादिवाची साहित्यिक भुजंग मंडळम याचा 'आदिवासी कविता' हा काव्यसंग्रह, विकुलगव कन्वाक याचे जय बुद्धाळपेव' हे नाटक व उपाक्रिया अवाम याचा 'मोदयागीन' हा कवितासंग्रह अशी काही गोडी संपर्कात साहित्य निर्मिती होय.

'सोरकू' ही एक आदिवासीभील अतिशय माझ्या जमात मेलघाट यविसागावील पवनाडु जनतात याचे वास्तव्य असेही आहे आरंपुरी कालखंडापासून 'सोरकू' या आदिम जमातीचा कवव भासलेला दिसतो. कोरकू जमातीच्या बोलीचे आज लिपी नवाली, तरी त्याची बोली मात्र अतिशय प्राचीन याकली आहे. मेलघाट व सातपुद्याच्या पर्वतीय प्रदेशात घडणारे कोरकू आपल्या बोलीचे अनेक विशेष अजूनही जपून

हजारे वर्षांपासून बालीचे जतन करणाऱ्या कोरकुच्या बोलीभाषेत भागीकडे हिंदी मराठी व उंधणी
 गवाची प्रवेश केल्याने निर्दर्शनाम येत आहे. ते असे ...

मराठी - कोरकू

तूर - दुपो

अमावस्या - अमावुदिन

चावुक - चावुक्को

दाम - डामा

या स्वरूपाने असख्य राहद आज कोरकू बोलीने स्वीकाराने आठेत भाषासंपर्कांना परिणाम तयाच्या
 दोनों द्वाला आणि ते होणां साहजिकही आहे. " सालपुडा पर्वतात राहणाऱ्या कोरकूना मराठी भाषेक
 त्वारेश मध्यरेतेश प्रांत दठगावलठणाच्या दृष्टीने जवळच्या आहे बाजारलाट, याचा आणि अन्य मार्वाजितिक
 द्वितीयाते मराठीपेश्वा हिंदीचे प्रावल्य असल्याने कोरकुच्या बोलीने व मोर्खिक साहित्यात हिंदी भाषेचा दूसाव
 नवाप्रे दिसतो. "

कोरकू बोलीतील काही वाक्यप्रचार व म्हणी आणि त्याचा मराठीतील अर्थ पुढीलप्रमाणे ...

कोरकू (वाक्यप्रचार) मराठी

आसरा जिव - आश्रय देणे

आरिटे मेरान् सा - मायेने जवळ घेणे

अगुराकेनेज - विनती करणे

कुसुमुसु मानृडि - कुजबुज करणे

म्हणी

कोरकू मराठी

परसोंगेन् आहईका पाला - पट्टसाला पाने तीनन

निगमि इटान् अनदरा - दिल्लाखाली अधार

सिटा चूड कोचगाका कोचा - कुळ्याची शेपटी ताकडी तो ताकडीच

सोबूका सुपरि झोवा - दुरुन झोगर माजे ...

या स्वरूपाच्या काही वाक्यप्रचार व म्हणी कोरकुच्या लोकजीवनात प्रचलित असल्याच्या दिसतात
 यात्रेन त्याच्या बोलीचे वेगळेपण आपल्या प्रत्यायास येते.

विदर्भ आणि मराठवाडा या दोन विभागात वास्तव्याला असलेली 'आध' ही एक आदिकासी जमात
 नों ने जपत मुख्याते डोगराळ प्रदेश व कडंकपारीत राहताना दिसतो. 'आध' जमात ही यांगवाहनकालीन
 जमात असल्याचे 'आध' जमातीचा प्राचीन वाशिक व राजकीय इतिहास' या ग्रंथात तुलधिसे यांनी माझार
 करू केले आहे. 'आध' जमातीचा राजकीय, सामाजिक, आधिक, अनुवांशिक इतिहास ता वेदांवैकालीन
 नों. यात्रेन आध जमात ही प्राचीन जमात असल्याचे आवणी, आध समाजाची संस्कृती हिंह समृद्धीहीन

१. गोकुलदास मेधाम 'आदिवासी सिंधुसरक्तीने बारसदार व त्याग थम' मुण्डा प्रकाशन, पुणे—पृ. २५४
२. डॉ विनायक तुमराम 'आदिवासी साहित्य स्वरूप आणि समीक्षा' पृ. २२
३. डॉ काशीनाथ बंजारे 'कोरकू बोली' देवयानी प्रकाशन, मुंबई—पृ. १०
४. तड़व, पृ. २१२
५. तड़व, पृ. २१६
६. तड़व, पृ. २५९
७. श्रीतुल भिसे 'आध जमातीचा प्राचीन लाखिक व राजकीय इतिहास' नियन्त्र प्रकाशन, नाशिक—पृ. १२६
८. तड़व, पृ. २२६
९. डॉ विद्या व्यवहारे 'लोकसाहित्य लोकसरक्ती' प्रतिमा प्रकाशन, पुणे—पृ. २०७
१०. डॉ.गोविंद गारे 'पैनगंगा नदीच्या खोल्यातील आध अंगदिवासी' श्रीविद्या प्रकाशन पुणे—पृ. १५
११. ग्रामाधव सरकुडे 'आदिवासी अस्मितेचा शोध' देवयानी प्रकाशन, यवतमाळ पृ. ५७
१२. डॉ. विनायक तुमराम 'आदिवासी साहित्य स्वरूप आणि समीक्षा' पृ. २८
१३. डॉ.इशवती कवे 'मराठी लोकाची संस्कृती' देशमुख आणि कपडी, पुणे—पृ. १०५
१४. डॉ विनायक तुमराम 'आदिवासी साहित्य स्वरूप आणि समीक्षा' पृ. ३१
१५. डॉ.भाऊ माडवकर 'आदिवासी आदिजन' सेवा प्रकाशन, अमरावती — पृ. ४५
१६. डॉ.वैजनाथ अनमुलवाड 'आदिवासी समाज रास्कृती आणि साहित्य' इताप प्रकाशन, कोटेज— पृ. ५

सूर्योदयार्थ न ही व्यूंग आदिवासीदेशवाल कोलामी भाषेवीत अनेक जात गोदावरी आहेत तरी
माझ्याचार येणडी याची कोलामी भाषेवी व्याकरण इतिहास लिहाले तर ती मध्यम यांची कोलामी भाषेवा तक्त
प्रवर्ध लिहाला नव्याची बाबत ही को यापीकी याकासी विळावाचाराने कोलामी भाषेवा गीते असाऱ्याची यांहेचा
दिली याची पातृ ठारु ठारु जात भाषेवाच याची यात नव्येवापांत गीत नाहीत असा जी नमाज हाता तो गुरुवार
खोदून काढला आणि कोलामी भाषेवा गीते आहेत दे चाहत्यारा उजेईत आणारे

कोलामी भाषेवीत याच गीताचे कठने पृष्ठीलप्रकारचे याहे

‘गुडुने लोकाग ल्यामनी गेदूरीत
गुडुने लोकाग ल्यामनी गेदूरीत
ए देवा लाला । गुडुने लोकाग ल्यामनी गेदूरीत
भोवाकुने गुडु तिनादे
भोवाकुने गुडु तिनादे

ए देवा लाला । भोवाकुने गुडु तिनादे ॥’

कोलामी या आदिवासीत जडी ‘कोलामी’ भाषेवा स्वतंत्र गीते आहेत उशीर याची नव्य
यापटी—कोलामी’ तही दिशून येतात.

तज गाहिल तर आपल्या देशात सरकार याचा बोलणाऱ्याची सरक्का किली? आणि आदिवासी याच
बोलणाऱ्याची सरक्का किली? याच मोजायाव कोळ, तर ‘सरक्का’ वेळा आदिवासी भाषा बोलणा याची शब्द
किलील्यी पटीने अधिक आहे असे असताना या देशात सरक्का या भाषणासामांडी विळापीडुमी व्यापता कॅंप
जात आणि असेहीसांच्या विविध बोली नान्यावर सोडल्या जातात. आदिवासी भाषाना कृडे आहे विळापीडु
कृडुय नाही एकीकल आदिवासी संशोधक पोहानिडकिन सागत आहेत, को याकालील इदू या का
आदिवासी भाषा वष्ट अण्या न मागेत आहेत. ही संवेद आदिवासीच्या दृष्टीने पार माझी ओळियाची या
आहे.

दुसरी बाब अशी ची, या भाषाना लिही नाही, त्या भाषा संबंध नाहीत, असा एक समाज विळा
आदिवासीमध्ये सुट आहे फलु ते नुकीचे आहे. ‘इंगरीज नावाची जी भाषा आहे तिला अजूनही स्वतंत्र लिहा
नाही इंगरीज भाषा आजीची येतत लिहा बापटो. इंगरीझी गेवर्सपिअर, मिल्टन, ठी पस इतिहास वरी अनेक
लिखक इले पण त्याची स्वतंत्र लिही विळावाच्याची कारव बंगेले नाही.’¹⁴ महाराजेचे लिहाना आणि घारीचा
कॅफी संशोध नाही भाषा ही लिहावर आभासित येतो. आणि असाऱ्याचा किला नव्याचारा विळमात्र साक्ष नाही
बोलणाऱ्या आपली योली किला मोर्खिक घरपान दृश्यम खाली देतो, हेच नुकी चूक आहे आणि म्हणून आहे
संदर्भ

१. डॉ विनायक नुमराम ‘आदिवासी गांवातील स्वतंत्र आणि संयोगी विजय प्रकाशन, नागपूर — पृ११

कंजी	नणाट
य	वायकृत
मादल	फायदा झाला
हिंदान	जान
सवागत	महज
वाहाणी	वापसा
खडुळ	खरुताई

असे काही शब्द आंध जमातीच्या लोकजीवनात अजूनही चोलले जातात तरी पण, काहाच्या इतिहासीवर यातील अनेक शब्द वाहून जाण्याची दृष्ट शाकरता आहे कारण आदिवासीच्या अनेक बोल्या अनेक काव्याच्या पड्यांमध्ये गेल्या आहेत. आंध जमातीचेही तसेही नेही नाही, याची खडवारांची समाजातल्या खुल्ह तोंडांची व्याख्या. तिच जतन कराव तरच ती टिकून गढील अन्यथा वाही.

'कोलाम' ही एक महाराष्ट्रातील अतिमागास जमात अवूल, तिचे वास्तव व्यवसाय किंवद्यात इतिहासी आहे कोलाम जमातीला उपजाती वसून ती स्वतंत्र जमात मणूनच ओढगुली जाते तरेय ती एक इतर जमात असल्याचे अनेक विवाचांनी मान्य केले आहे. 'कोलाम' नाईक आणि भुषक ही काही लोकांनी ऐसे द्या "" साचाच अर्थ असा की, महाराष्ट्रातील कोलाम जमातीस वेगवेगळ्या विभागात वर्गवण्ड्या नावानी गोलंदे जाते, महाराष्ट्र शासनाने कोलाम जमातीस अतिमागास जमात (स्वप्रउपजपत्रम) मणून घोषित कराली असे असले तरी, सामाजिक, राजकीय, आर्थिक व रीश्वाणिकदृष्ट्या ही जमात अजूनही मासासव आहे गोलाम्या वरतोला 'कोलाम घोड' व भाषेला 'कोलामी' असे महाट्ले जाते गेजव्या दैनंदिन व्यवहारात ते तोंड कोलामी भाषा बोलतात गोड वगळता इतर जमातीसाठीखाले कोलामी भाषेला देखील लिली नाही खेळांनी ही द्रविदी भाषासमुहातील भाषा असल्याचे डॉ.एम. यांनी त्याच्या 'अवसरपत्र' व 'अवसरकर्त् रिपोर्ट' या प्रबंधात माडले आहे. डॉ.इरावती कर्वे यांनी मराठी लोकांनी सरकूती या ग्रनात 'कोलाम' या दीवांड भाषा बोलताते. तिला कोलामी असे मणूनात 'ए.

या वरून हेच सिद्ध शोते की, कोलाम हे येथील मुळ निवासी असून 'कोलामी' ही लोकांनी अपाच जातीलील एक भाषा असल्याचे जाणवते. तरी पण, अलीकडच्या काढात कोलामी भाषा बोलताना हे लोक नोंदू-गांडी मिथिल भाषा बोलू लागले.

योंडांची भाषेतील काही शब्द व त्याचा मराठीतील अर्थ

दुड्याक (मदवारा), माथव (भातीचे भाडे), टाफर (गुणव्या गड्यातील वरी), भेण (भरी), यवक (विष), योव किंवा योड (मूती), मुक्क (नाक), असे काही शब्द डॉ.भाऊ. माईकर पाने त्याच्या गोट्यांसो आदिजन' ग्रंथात 'कोलामी योंडी' या प्रकारणात दिले आहेत. 'चडस (मुलव्या), कोमाळ (कव्या), योगळ (पाया), सानमा (मावरां), इत्याम (वरजावई), आम (तो), आये (तिकडे), आले (तर), इ (असु), इक (पक)'²⁴ असेही काही शब्द मुळ 'कोलामी' भाषेत आहेत. त्याचिचाच हेच. हिंसकाप, हिंसकाळ, रसेल,

पिंपळ असाच्याने पत अनेक विवाहकर्ता ने मिट्टीवानानो मान्य कौंक द्वाराय जागी आचार्य सम्मुखी नमस्करणे लेणी ल्याची भाषा, पैहादव, देव-देवता, यग्नोर्यव आचार विचार हे हिंदू नमस्करण गतिशील विचार तर काळातराने आष लोक हिंदूच्या ग्रंथकर्ता आहे. "काळाच्या ओमात आष ममाज्ञा, खणज्ञा वालीवालेच्या ओड्या नमावलेली आहे इतर समाजाच्या ग्रंथकर्ता आहेयानंतर हक्काश्वर यांची व्यवस्था भाषा विशेषज्ञ पदाची व आधिकारिकांमध्ये लोकगृह भाषेचा व्यविधार केल्याचे दिगंबर^१ दाराचा ब्रह्म असा को, ममाज्ञा व आधिकारिकांमध्ये आष ममाज्ञाची मूळ भाषा लेणी माझने त्यांची त्या त्या प्रटेश्वारीक उपभोचा व्यविधार काळाच्या दिगंबर जस्ते-बहाराश्वारीक आधारी बहारीचा, तर आधिकारिक आष ममाज्ञाने लोकगृह भाषेचा आष ममाज्ञापे काही लोक आष अमालाच्या आषी भाषेचा वापर करावा आहुकालात^{२३} आष ममाज्ञाची मूळ भाषा नावाची भाषा आसाची, असे अनुपात वरील विधानावक्तन निघेते. "आटिवाची जमाती त्या परिवारात वावा त्यांची परिवारातील आहे आष ही आटिवाची जमाती मराठी भाषा बोलणाऱ्या लोकसमुद्घात्या ग्रंथकर्ता आत्मामुळे भाषा आशाची बोलीभाषा मराठीना झालेली आहे"^{२४} आष जमातीच्या मूळ भाषेचा बोध वरील विधानावक्तन होत वावा, तर त्याची मूळ भाषा कोणारी तरी व्याक असे वावो आष अमालीवे लोक जसावारी वराची भाषेचक लोकाच्या ग्रंथकर्ता येक लागले, वावासाम त्यांमा आपल्या मूळ भाषेचा विवर पडूत गेल आणि आज मराठी हीच त्याची बोलीभाषा झाली.

"स्वतंत्र भाषेचे वैशिष्ट्ये आष जमातीने काळाच्या आचारां नमावलेले आहे नमावाताळव्या लोकांचीवाच्या बोलीभाषाचा वापर ही आता त्याची मातृभाषी बनली आहे."^{२५} त्या आशी द्वारीन प्रवाहात आष जमातीची अनेक येती त्या आशी त्याचीची स्वतंत्र बोलीभाषा असावी, असा तर्क वरील संपर्कात निश्चिको. "आष जमातीची 'अधिकर' ही बोलीभाषा आज पूर्णपणे लोप यावलेली आहे या जमातीने आष वाळाडीवाच्या बोलीभाषा असीकाराती आहे आधिकर भाषेचा काढ्या, नव्हरत, पीढ, लाडम, इन्हा, वावा असे कठी शब्द आष अमालाच्या बोलण्यात आजचे येतात"^{२६} आष जमातीची मूळभाषा आषी हाती की 'आपल्या' हाती हे अनुन तरी कुणीही स्पष्ट वेळेले वाती तरी पण आष ममाज्ञान आज बोलाची ज्ञापारी जे भाषा आहे, त्या भाषेचीकारी कठी शब्द हे मराठीभाषा विशिष्टतप वेळेले आहेत.

असे को,

अ) आष शब्द	मराठी शब्द
दोणा	दोण
आयो	नवगा
आती	माशु
काढीक	लाकडी परात
कुमाण	मामे पकडण्याचे माहित्य
कुगर	मूळ
निलाग	वेपळा किंवा निगळा